Sharda Cropchem Limited

Tel.: +91 22 66782800 FAX: +91 22 66782828 / 66782808

E-mail: office@shardaintl.com

Regd. Office: Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W),
Mumbai - 400056, India.
www.shardacropchem.com





September 01, 2020

To, BSE Limited The Listing Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code No: 538666

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement - 17th Annual General Meeting of the Company.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Economic Times, Mumbai Edition (English Language) and Maharashtra Times, Mumbai Edition (Marathi Language) on September 01, 2020, in compliance with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the SEBI intimating that the 17th Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 12:00 Noon IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

Request you to take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For SHARDA CROPCHEM LIMITED

JETKIN GUDHKA
COMPLIANCE OFFICER

Encl: as above

Covid-19 Impact: Pharma & Companies

Last Month, It was 'August' for Retailers

Sales in August rise 25% compared to July; fashion retailers expect further uptick in Sept ahead of festive season

Rasul.Bailay@timesgroup.com

New Delhi: Fashion and lifestyle brick and mortar retailers saw some glimmer of hope ahead of Diwali as sales rose about 25% in August compared to July — the biggest jump over the previous months since the pandemic hit India in March.

The spurt comes despite the fact that in August several states including Punjab, Haryana, Uttar Pradesh and Assam imposed restrictions on stores opening on weekends, the crucial days when retailers see most of the tractions.

"If those weekend closures had not been there, August would have been much better for us," said J Suresh, MD of Arvind Fashions that operates labels including US Polo, Gap, Aeropostale and Flying Machine among other brands. Suresh said his standalone stores witnessed about 20% growth in August compared to July while departments chains where Arvind sells their products saw 25% jump for the same time. "We must have lost

August growth large-

ly helped discounting August

Majority uptick in business

seen on days around Raksha Bandhan and Ganesh Chaturthi



10% of business in August due to the additional closures.

Fashion and lifestyle retailers especially witnessed an uptick in business during the days around Raksha Bandhan and Ganesh Chaturthi.

"For the same stores, that were operational in July as well as August, we have seen a 2 times jump in sales," said Rishi Vasudev, CEO of Lifestyle department store and Home Centre chains. "In August, a number of factors have come together to help boost the business including the lifting/easing of the lockdown in many large cities, the ongoing sale season and also regional festivals such as Onam, Rakhi

and Ganesh Chaturthi. Even though the August growth is largely fuelled by deep discounting of 50-70% price cuts, retailers said it is heart-warming to see a significant improvement in traffic in malls and on high streets.

"Finally we are seeing some green-shoots," said Pushpa Bector, business head of DLF Retail that operates half a dozen malls. She said footfalls in DLF malls including Promenade and Emporio have regained about 50% of pre-pandemic level, up from about 30% in July. "A lot of restaurants also opened in August and F&B (food and beverage) does bring the stickiness and

the footfalls. For example, only five restaurants were reopened in CyberHub an eatery destination in Gurgaon, in July and the number of functional joints went up to 55 in August, Bector said.

It is a long way to go before brands regain the lost grounds due to the pandemic that has severely hurt fashion retailers as stores remained shut for months and shoppers shied away from visiting malls for another few months after reopening. Even as actual sales in August are still hovering around 40-50% of last year's business, this is still a significant improvement from July. Fashion and lifestyle retailers witnessed only abo ut 35% of business in the first two weeks of July compared to the same month in 2019, according to a survey by the Retailers Association of India As almost 95% of stores are cur-

ping to better the growth in September compared to August and are keeping their fingers crossed. "Business at comparative stores that are opened currently are doing

rently reopened, retailers are ho-

about 40% compared to last year, said Abhishek Bansal, executive director of Pacific Mall in West Delhi.

CEO SPEAK



VARUN BERRY MD, Britannia

The trend of increased in-home consumption will certainly taper down over the coming months as things start to come back to normal. E-commerce and neighbourhood grocery stores will continue to remain preferred channels for consumers and modern trade recovery will take some more time. Rural demand has stayed relatively stronger than urban, and is likely to continue with good monsoons and government interventions like MGNREGA. No one can predict with any high level of accuracy on the demand situation beyond a point, as the soft economy will result in overall softening of demand parameters. We expect the government will take extraordinary measures to get the Indian economy back on its feet as Covid starts to fade away.

RBI Likely to Propose Changes to Sarfaesi Act

Move aimed at allowing asset reconstruction cos to bid for bankrupt firms

Devina Sengupta & Saloni Shukla

Mumbai: The Reserve Bank of India may propose amendments to the Sarfaesi Act to allow asset reconstruction companies (ARCs) to bid for bankrupt companies and infuse equity in them at the resolution stage. The central bank has asked its legal teams to draw up an amendment plan so that ARCs do not back out from buying bankrupt firms and halt the resolution process across sectors, people familiar with the matter said.

The recommendations, which will be made to the government, could be taken up in the monsoon session of parliament, scheduled to start later in September, they added.

"RBI's legal team is chalking out the amendments in the Sarfaesi Act, which will be a huge win for ARCs," said one person.

The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act (Sarfaesi Act) – unlike the insolvency law – does not allow ARCs to become resolution applicants and invest equity in companies that have gone under. This rule led the central bank to reject UV Asset Reconstruction Company's plan to buy in-

solvent telco Aircel's assets. ARCs petitioned the RBI on the matter and said this would deter them from bidding for assets and impact the resolution processes across sectors.

According to an official, the RBI will on session. "The changes will be made the sale process.

SC Set to Rule on

AGR Dues, Time

Rights Today

to Pay, Spectrum

Our Bureau

Mumbai: The Supreme Court's verdict

on timelines for telcos to pay adjusted

gross revenue (AGR) dues of over ₹1.6

lakh crore is expected on Tuesday, a ru-

ling that could decide the fate of Vodafo-

ne Idea. As per the cause list, a three-jud-

ge bench led by Justice Arun Mishra,

and comprising Justices S Abdul Nazeer

and MR Shah will also decide two other

issues: whether spectrum — or the right

to use it — can be transferred under the

Insolvency and Bankruptcy Code, and

whether past AGR dues of bankrupt tel-

cos should be paid by companies that ha-

ve used their spectrum through sharing

The main AGR verdict is expected to

ween the department of

and operators. The go-

vernment has sought a

20-year time frame for

AGR payments, while

Vodafone Idea (with

over ₹50,400 crore due)

Bharti Airtel

telecommunications

end a more than 16-year court battle bet-



only for ARCs to invest equity," the offi-

RBI and the Association of ARCs in India did not respond to ET's queries. ET has learnt that the Association of ARCs in India has also asked the Insolvency and Bankruptcy Board of India to clarify its stance to the government and the RBI and suggest amendments, if required

State Bank of India, Aircel's lead banker, sought an urgent meeting with the RBI's top brass to reconcile differences between the central bank and ARCs.

SBI feared the RBI's stance would scuttle not just Aircel's resolution plan but also that of bankrupt telco Reliance Communications.

State-owned banks, including SBI, are among the biggest lenders to bankrupt companies that rehabilitation companies are looking to buy. If the RBI does not approve UVARCL's resomost likely issue some clarifications lution plans, then SBI may have to wrion the Sarfaesi Act and the amend- te off ₹4,800 crore of its loans to RCom ments could be taken up in the monso- and ₹7,246.1 crore to Aircel or restart

MEDICAL PROFESSIONALS SUBMIT JOINT STATEMENT TO PM

'Focus on Preventing Deaths, Ease Containment Strategy'

Teena.Thacker

New Delhi: Three Indian medical associations have said that creating containment zones and aggressive testing for Covid-19 offers little advantage in large cities where the infection has already spread wide. The focus should instead be on preventing deaths from Covid-19, they have suggested in a joint statement to the prime minister.

"While being optimistic, the prevention and control strategy should also prepare for the worst. It must assume that an effective vaccine would not be available in the near future. We must avoid false sense of hope that this panacea is just around the corner," said the statement issued by Indian Public Health Association, the Indian Association of Preventive and Social Medicine and the Indian Association of Epidemiologists. ET has reviewed a copy of the sta-

tement, in which experts from these associations said the pandemic is a public health problem and should be dealt with "empathy and meaningful community engagement". "We strongly and unequivocally advocate for a public health approach for the novel coronavirus pandemic control, with the maximum possible good being done for the largest possible numbers," they said.

The experts recommend doing practice should be abandoned

Need for Overhaul Lockdowns Containment as a strategy zones

should be discontinued Only cluster restrictions of short, defined duration to be imposed

should be revamped with a clear roadmap and timelines for periodic review



may be continued in small cities and rural townships with limited spread

immediately," they said. The signatories of the statement include former advisors to the health ministry, current and former professors of All India Institute for Medical Sciences, Benaras Hindu University, Jawaharlal Nehru University, and Postgraduate Institute of Medical Education and Research, among others.

The experts find no rationale away with the practice of stam-ping and barricading the houses travellers. "This should be stopof those who test positive. "It is ped immediately. Citizen-friend- althcare workers, elderly with cocreating fear in society. This Tymeasures like following home morbidities, screening prior to quarantine/isolation, which has surgical procedure, etc

been an effective strategy in many cities/states should be followed." they said.

The committee has recommended that lockdowns as a strategy should be discontinued and only cluster restrictions of short durations should be imposed "Cluster restrictions should be considered only in areas with no community transmission. Even cluster restrictions should be imposed after weighing the impact of the same on the livelihood of the target population," it said.

In cities with moderate spread containment zones should be revamped with a clear roadmap and timelines for periodic revi ew by an expert committee, with the aim to test all suspects, isolate all infected individuals for proper treatment. All containment zones should be de-contained in a maximum of $14 \, \mathrm{days}$. In small cities and rural town-

ships with limited spread, the experts have recommended continuing with the existing testing and cluster containment strate-"Testing strategy attached with mandatory isolation needs to be reviewed in view of social stigma. In small cities, this is a major factor preventing persons from coming forward for tes-

ting," they said in the statement. Admitting that universal scaling up of testing at the current "community transmission stage" of the pandemic may not be an optimal control strategy the experts have recommended targeted tes-

Jubilant Life Seeks Nod to Launch Remdesivir Tab

Teena.Thacker @timesgroup.com

New Delhi: Noida-based Jubilant Life Sciences plans to launch remdesivir in a tablet form. The antiviral drug, which is being used to treat Covid-19 patients, is currently administered intravenously.

The company has sought permission of the Drugs Controller General of India to launch remdesivir as a tablet. In a meeting held on August 25, the company had presented its proposal to the DCGI. The company has given bioavailability protocol to the subject expert committee (SEC), which has been set up to evaluate proposals related to Covid-19, according to the minutes of the meeting, a copy of which was seen by ET.

According to the proposal, the company is exploring the

possibility of launching 20 mg sublingual tablets. Sublingual administration involves placing a drug under the tongue so that it gets dissolved and absorbed into the blood through the tissues.

The SEC asked for more clarity from the company.
"The firm presented their

proposal with bioavailability protocol before the committee. After deliberation, the committee

recommended that the firm should submit clear justification for use of drug through sublingual route supported by evidence/literatureincluding animal pharmacokinetic data generated with the drug through sublingual route," said the minutes of the meeting.



SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai – 400 056. Tel. No.: 022 6678 2800; Email ID: co.sec@shardaintl.com; Website: www.shardacropchem.com

ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM / Meeting") of the nembers of M/s. Sharda Cropchem Limited ("the Company") is scheduled to be held or Wednesday, September 30, 2020 at 12.00 Noon (IST) through Video Conference ("VC" Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of

n view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA" nas vide its circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with circular No. 14/2020 dated April 08, 2020 and circular No. 17/2020 dated April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 ("SEBI Circular"), permitted the holding of AGM through VC/OAVM without physical presence of the Mer common venue. In compliance with the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listin Regulations"), MCA Circulars and SEBI Circular, the AGM of the Members of th Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent only by electronic means to those Members whose email addresses are registere with the Company / Depositories. The said Notice and the Annual Report will also be available on the Company's website i.e. **www.shardacropchem.com** and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at **www.nseindia.com** respectively. The instructions for joinin he AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through /C/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") as well as e-voting system during the AGM ("e-voting") to all its Members to cast their votes on all the esolutions set out in the Notice of the AGM. Detail procedure for remote e-voting / e-voting vill be provided in the Notice of the AGM.

ogin details for e-voting will be provided in the Notice of the AGM to those Members hose email id is registered with the Company / Depository Members holding shares in physical mode or who have not registered their email address

with the Company / Depository are requested to register the same with the Company of RTA by sending email at co.sec@shardaintl.com or emeetings@kfintech.com espectively. Members may also directly register their e-mail address and mobile number hrough https://ris.kfintech.com/email_registration

This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the

By order of the Board of Directors

Place: Mumbai Date: August 31, 2020 Jetkin Gudhka

RIL-Brookfield Tower Deal Gets Govt Nod



Foreign investors won't get an assured return Compliance with pric-

ing guidelines, documentation & reporting requirement of RBI Compliance with other

applicable laws

Our Bureau

New Delhi: The government has approved the ₹25,215 crore Reliance Industries-Brookfield tower deal a year after it was announced, with the caveat that the transaction must follow foreign exchange rules and regulations and norms for infrastructure investment trusts (InvITs). The investment is in the form of Rs 105 crore in equity and the remainder as debt

The investment of ₹252,150 million by the Brookfield Sponsor and other investors into the Trust by way of the issue should be in compliance with applicable FEMA rules and regulations and the InvIT Regulations; and (c) the ₹250,000 million trust loan to be provided by the trust to the Tower Co. should be in compliance with extant provisions of law," Tower Infrastructure Trust said in a filing to the Securities Exchange Board of India.

.. the Department of Telecommunications, through a letter on August 11, approved the Rs 1,053.5 million (Rs 105.3 crore) downstream foreign investment the paid-up equity share capital of Tower Co. from RIL by the Trust," the fi-

DoT's approval is also subject to three conditions – foreign investors won't get an assured return on their exit; compliance with pricing guidelines, documentation and reporting requirement of the Reserve Bank of India, and compliance with other applicable laws.

As reported by **ET** on June 15, the home

deal and asked DoT to seek the opinion of Sebi, the market regulator, on whether the debt-equity ratio was compliant with its guidelines for InvITs. The approval came after Reliance In-

dustries clarified doubts raised by DoT. Sebi and the home ministry over issues such as why just over ₹100 crore of the ₹25,215 crore to be invested by Brookfield and its co-investors is further being put into Reliance Jio Infratel Private Ltd. in the form of equity, with the balance being in the form of debt. Of the four main clarifications so-

ught, one was the government's concern that the InvIT was being used not for infrastructure, but to repay debt. Of the entire amount, the government said Rs 14,321 crore had been earmarked "towards repayment of RIL related entities," but there was no evidence that this debt was raised to construct assets of the tower company.

The company responded by saying that the use of Rs 25,000 crore provided as loan by the trust to repay outstanding debt of an equal amount does not contravene InvIT regulations. The tower assets were created by Reliance Jio with funds invested by RIL and thirdparty loans.

"Through an NCLT approved scheme, the tower assets and corresponding loans and liabilities were transferred to the Tower Co. as a going concern," according to the filing.

The government also flagged that even if aggregate consolidated borrowings were considered, the total postissue debt would amount to 85% of the InvIT assets, exceeding the limit

Indian Institute of Corporate Affairs (Ministry of Corporate Affairs) Plot No. P-6,7, 8, Sec-5 IMT Manesar, Distt. Gurgaon, Haryana IICA invites applications for engagement on contractual basis

from experienced candidates for various positions including-

- 1. Principal Researcher CSR Baseline Survey, Need / Impact Assessment, SROI etc.
- Senior Research Associate CSR CSR understanding, Need Impact Assessment, SROI etc.
- 3. Research Associate / PhD Scholars IEPF Sectt.
- 4. Research Associate CDM Project An Online interview is being conducted on 2nd, 9th, 16th

23rd & 30th September, 2020. For details, please visit https://iica.nic.in/Opportunities.aspx. The positions are on rolling basis and will remain open until a

suitable candidate is shortlisted. Based on the requirement, the positions may increase or decrease. Admn. Officer

Picici Home Finance Branch Office: ICICI Home Finance Company Ltd, RAPG Tower, Andheri Kurla Road, J.B. Nagar, Andheri East, Mumbai- 400059. PUBLIC NOTICE - TENDER CUM AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Home Finance Company

Sr. No.		Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Time of	Date & Time of Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	M/S. Orbit Corporation Ltd. (Co-	Flat No. 01, 1st Floor, In The Building Known As "The View", Dr. Annie Beasent Road, Worli, Mumbai 400018, and Bearing Cadastral Survey No. 1538 of Lower Parel Division, District Mumbai. Area- Admeasuring 3095 Sq. Ft. Super Built Up. Status of Property- Free Hold, (Encumbrance— Society/	ICICI Home Finance Company Ltd Rs. 3,54,92,006/- And ICICI Bank Ltd Rs. 10,10,75,433/- Total Outstanding amount for the above facilities: Rs. 13,65,67,439/- (As on August 31, 2020)	Rs. 7,25,00, 000/- Rs. 72,50, 000/-	September 21, 2020 From 02:00 PM To 05:00 PM	September 30, 2020 From 11:00 AM onwards

Developer dues) The online auction will be conducted on website (URL Link-https://disposalhub.com) of our auction agency NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till September 29, 2020 before 5.00 PM else this secured

asset will be sold as per above schedule The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Grounc Floor, Trans Trade Center, Near Floral Deck Plaza, SEEPZ, MIDC, Andheri – E, Mumbai – 400093 and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before September 29, 2020 before 02.00 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Ground Floor, Trans Trade Center, Near Floral Deck Plaza, SEEPZ, MIDC, Andheri E, Mumbai – 400093 on or before September 29, 2020 before 05.00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a National Scheduled Bank in favour of "ICICI Home Finance Company Limited" payable at Mumbai.

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 82919 58765/9993034988 or NexXen Solutions Private Limited on 97100 29933, 98100 29926/01244233933. Please note that Marketing agencies 1. NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Asset Management Pvt. Ltd., 3. BPCM Super Value

Private Ltd. have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date: September 01, 2020 Authorized Officer
On behalf of Secured Creditor

20-year time and frame for AGR ₹26,000 crore pending) dues. while have asked for 15 years. Vodafone Idea Vodafone Idea has said and Bharti it would be forced to Airtel have shut shop if made to pay asked for 15 dues at one go. Justice Mishra demits office on September 3.

Govt has

sought a

or trading contracts.

In October 2019, the same bench had backed DoT's view that AGR includes revenue from non-core operations. This left telcos facing AGR dues of over ₹1.6 lakh crore, including licence fees, spectrum usage charges, interest and penalties. While VIL has paid ₹7,854 crore, Airtel has paid over ₹18,000 crore. Reliance Jio was the least affected by the AGR case and has cleared its du-


es of ₹195 crore. The court may also seal the fate of insolvencies of Reliance Communications (RCom) and Aircel. Although they have found buyers for their spectrum, their most important asset, DoT has refused to grant approval unless their AGR dues are cleared.

for acquisition of the remaining 49% of

ministry approved the equity part of the

रमरण

मुंबई । मंगळवार, १ सप्टेंबर २०२० । mumbai.mtonline.in







पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले आशीर्वाद...

काळ सक्रिय राजकारण, अर्थमंत्री म्हणून केलेली उल्लेखनीय कामगिरी, देशातील सर्वोच्च असे असलेले राष्ट्रपतिपद, भारतरत्न किताबाने झालेला गौरव अशा विविध भूमिका ताकदीने निभावूनहीं प्रणव मुखर्जींचे पाय कायम जिमनीवर राहिले. सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हीच

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची

ओळख होती.

जकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून देशहितासाठी कायम तत्पर असलेले

प्रणव मुखर्जी हे एक दीर्घकाळावर प्रभाव असलेले

व्यक्तिमत्त्व होते. सुसंस्कृत राजकारणी अशी ख्याती

असलेल्या प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५

ला पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील मिरती

गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी

स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच ते बंगाल विधानसभेचे

सदस्यदेखील होते. ते १९२०पासून काँग्रेस पक्षात

पाच दशकांपेक्षा जास्त

सुसस्कृत राजकारणाचा चेहरा



सन २००४मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री म्हणून लेह येथे जवानांना संबोधित करताना.

मध्ये विद्यानगर कॉलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक बनले. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले. त्यानंतर १९६९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनले आणि येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर १९७५, १९८१, १९९३, १९९९ मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून गेले. सन १९७३ मध्ये औद्योगिक विकास मंत्रालयाच्या केंद्रीय उपमंत्री या पदावर ते मंत्रिमंडळात सहभागी झाले. सन १९८२ ते १९८४ का कालावधीमध्ये विविध कॅबिनेट पदांवर काम केलेले मुखर्जी यांनी १९८४ मध्ये पहिल्यांदा अर्थ मंत्रालयाची धुरा सांभाळली.

सन १९५२ ते १९६४ या कालावधीत मुखर्जी यांचे वडील विधानसभा परिषदेचे सदस्य होते. अर्थमंत्री म्हणून काम करीत असताना डॉ. मनमोहनसिंग रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर बीरभूम येथील सुरी विद्यासागर कॉलेजमध्ये मुखर्जी यांचे शिक्षण पूर्ण झाले. प्रणव मुखर्जी यांनी होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी आपल्या करिअरची सुरुवात 'पोस्ट अँड टेलिग्राफ' समर्थकांपासून ते दूर गेले आणि त्यांना पक्षातून काढून ऑफिसमधून केली. ते क्लार्क होते. त्यानंतर ते १९६३ टाकण्यात आले. यो वेळी त्यांनी राष्ट्रीय समाजवादी

काँग्रेसची स्थापना केली. मात्र. १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्यासोबतचे मतभेद संपल्यानंतर मुखर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण देण्यात दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा मोठा वाट होता. राव यांनी मुखर्जींना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष केले आणि कॅबिनेटमंत्री म्हणून नियुक्त केले. सन १९९५ ते १९९६ ते परराष्ट्रमंत्री होते. १९९७ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपट्ट म्हणून गौरवण्यात आले. पुढे २००४ मध्ये काँग्रेस प्रणीत 'यपीए' सरकारमध्ये जांगीपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मुखर्जी यांना लोकसभेतील नेते म्हणून करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांच्यामुळेच सोनिया गांधी सक्रिय राजकारणात येऊ शकल्या, असे म्हटले जाते. प्रणव मुखर्जी काँग्रेसचे सरचिटणसही होते. ते २००० ते २०१० या काळात

बहुपेडी कारकीर्द

२०१२ ते २०१७: देशाचे राष्ट्रपती

१९६९ ते २००२ :

राज्यसभा खासदार

२००४ ते २०१३: लोकसभा खासदार

१९९१ ते १९९६: नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

जानेवारी १९८२ ते डिसेंबर १९८४: अर्थमंत्रिपदाची धुरा

जानेवारी २००९ ते जून २०१२ : अर्थमंत्रिपदाची दुसऱ्यांदा धुरा

पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. डॉ. मनमोहनसिंग मंत्रिमंडळात मुखर्जी यांनी संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार आदी मंत्रालयांचे काम त्यांनी

सिक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविली. त्यांनी पी. ए. संगमा यांचा पराभव केला आणि २५ जुलै २०१२ रोजी ते राष्ट्रपतिपदावर विराजमान झाले. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते; तर आठ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या सर्वोच्च किताबाने त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च सन्मान करण्यात आला. तत्त्वांशी तडजोड न करता आपली वाटचाल करणारे प्रणव मुखर्जी यांनी देशाप्रती दिलेले योगदान उल्लेखनीय होते. त्यांना आदरांजली



राष्ट्रपतीपदाची शान...

पुस्तकांचे लेखन

🔳 राजकारण, समाजकारणात सक्रिय असलेले प्रणव मुखर्जी यांचे वाचन दांडगे होते. साहित्य, संस्कृतीचाही त्यांचा व्यासंग होता. विविध पदे भूषविणाऱ्या प्रणव मुखर्जी यांनी स्वतंत्रपणे पंधरा पुस्तकांचे लेखन केले. 'मिडटर्म पोल', 'इमर्जिंग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी', 'द सागा ऑफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाइस', 'थॉट्स अँड रिफ्लेक्शन्स', 'द ड्रॅमाटिक डेकेड : इंदिरा गांधी इयर्स' अशी काही पस्तके गाजली आहेत.

कौटुंबिक जीवन

💻 १३ जुलै १९५७ रोजी प्रणव मुखर्जी यांचा विवाह सुरवा मुखर्जी यांच्याशी झाला. प्रणव यांना अभिजित आणि इंद्रजित असे दोन मुलगे असून, शर्मिष्ठा ही मुलगी आहे. १८ ऑगस्ट २०१५ रोजी प्रणव यांच्या पत्नी सुर्वा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. प्रणव यांचे पुत्र अभिजित जांगीपूर मतदारसंघात लोकसभा खासदार असून मुलगी शर्मिष्ठा कथक नृत्यांगना आणि काँग्रेस नेत्या आहेत.

डॉ. नितीन अभ्यंकर,

नियम सावध राहणे आणि शंका असल्यास स्वतःला किंवा संशयित रुग्णाला घरातच वेगळे ठेवणे हा आहे. याने अनेक जीव वाचु शकतात. प्रत्येक संशयित रुग्णाने मास्क वापरला, तर करोनाचा प्रसार फक्त पाच टक्के इतका खाली येऊ शकतो. त्यामुळे अशा सर्व मंडळींनी मास्क वापरणे आणि वेगळे राहणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

लक्षणे : ताप, अंगदुखी आणि



आरोग्यमंत्र

क्लिनिकमध्ये जाऊन धडकू नये. मास्क वापरणे खूप महत्त्वाचे आहे. बहुसंख्य ठिकाणी खास ताप तपासणी केंद्रे (फीव्हर ओपीडी) चालू आहेत. अशा ठिकाणी जाणे हे रुग्ण आणि डॉक्टर अशा दोघांनाही जास्त उपयुक्त ठरते.

डॉक्टरांचा निर्णय महत्त्वाचा : ताप मोजण्यासाठी बहुतेक ठिकाणी थर्मल गन उपलब्ध असते. थर्मोमीटरचा उपयोग करणारच असाल, तर त्याचे निजंतुकीकरण अत्यंत काळजीपूर्वक करा. त्याच्याबरोबर सहज करता येणारी तपासणी म्हणजे. पल्स ऑक्सीमीटर. यात बोट घातले, तर टोचत नाही. रक्ताचे सँपलही न घेता काही सेकंदात रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हे समजते आणि हृदयाची गतीही समजते. साधारणतः ऑक्सिजनचे प्रमाण हे ९७-९८ टक्के असते. जर हे ९४ टक्क्यांपेक्षा कमी असेल (दुसरा कुठलाही आजार नसताना) तर ही

हिन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड

(भारत सरकार चा उपक्रम)

सेवा परवठादारांच्या नेमणकीची सचना

<mark>हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्रात स्थित</mark> कॉर्पोरेशनच्या मालकीच्या आणि संचालित कॉर्पोरेशन (कोको

होल पंपवर विविध मानवी सेवा देण्यासाठी पुरवठादारांची नेमणुक करण्याच्या प्रक्रियेत आहे. तपशीलावार जाहिरात

निर्देश ने अपने विजेब नामां क्या वेदानाओं का प्राप्त के प्रतिकृति के स्वाप्त का कार्यक्र आहे. अस्ति विज्ञ कार् मार्गदर्शक/माहितीप्रक अनुप्रयोग वेदसाइट www.hindustanpetroleum.com वर उपलब्ध आहे आणे सूच डाउनती करता येईल. पूर्ण भरलेला अर्जाचा नमुना दिनांक ०५/१०/२०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजता सविस्त

हर एक काम देश के नाम

आरोग्य विभाग

निविदा सूचना क्र.-नम्मपा/आरोग्य/ 53 / 2020/ व्दितीय मुदतवाढ

कामाचे नांव:- कोरोना विषाण् साथीच्या अनुषांगीक नमुंमपा CCC, DCHC

व DCH करीता मेडिकल लिक्विड ऑक्सिजन गॅस सिलेंडर पूर्नभरणा करून

निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ

www.nmmc.gov.in व www.nmmc.maharashtra.etenders.in यावर

प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन निविदा सादर करावयाची अंतिम दिनांक 07/09/2020

वैदयकिय आरोग्य अधिकारी

नवी मुंबई महानगरपालिका

गॅस खरेदी करणेची निविदा.

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/2012/2020

(17 वाजेपर्यंत)

कामाची अंदाजीत किंमत :- रु. 30,09,34,800/-

नवी मुंबई महानगरपालिका

महत्त्वाची बाब आहे. करोना असण्याचा संशय असताना ऑक्सिजन खूप कमी असेल, तर ताबडतोब रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. अर्थात हा निर्णय आपण स्वतःहून न घेता आपल्या डॉक्टरांना ते ठरवू द्या.

साधारण नियम असा, की ऑक्सिजन कमी असला, तर रुग्णाला धाप लागलेली असते आणि थोडेसे चालल्यानंतर तो अजून कासावीस होतो. मात्र, काही करोनाग्रस्त रुग्णांना प्राणवायु कमी झाला, तरी ते जाणवत नाही (हेंपी हायपोक्सिया), हे जास्त धोकादायक आहे आणि अशी मंडळी शोधून काढण्यास साधारण हजार रुपयोंना मिळणारा पल्स ऑक्सीमीटर अत्यंत उपयुक्त साधन आहे.

प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टर काही वेळा एक्स-रे काढतील आणि बरेचदा हेमोग्राम ही रक्ताची चाचणी करतील. एक्स-रे बरेचदा नॉर्मल असेल. एक्स-रेवर काही पॅच दिसला, तर जास्त गंभीर आजार समजावा. हेमोग्राममध्ये पांढऱ्या रक्तपेशी कमी दिसल्या, तर हा व्हायरल आजार आहे हा संशय जास्त बळकट होतो.

हे झाले प्राथमिक तपासणीबद्दल. पुढील लेखात आपण कोरोनाचे निश्चित निदान करण्यास उपयोगी अशा चाचण्या कुठल्या आणि त्यांचा वापर कसा करतात ते जाणून घेऊ.

मेरिंड लिमिटेड

१६७, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मंबई - ४०० ०१८. सीआयण्न: II24239MH1958PI C011204

टेलिफोन: +९१-२२-२४९५ २७७१, ई-मेल आयडी: investorrelations@merind.co.in कंपनीच्या व्हीसी / ओएव्हीएम (VC/OAVM) द्वारे घेण्यात येणाऱ्या ६० व्या

वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दलची माहिती

याद्वारे कळविण्यात येत आहे की कोविड-१९ महामारीच्या उद्रेकाचा विचार करून, ('एजीएम'/'सभा') कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू असणाऱ्या तरतुदींच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या पालनानुसार, ज्यांचे वाचन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने जारी केलेल्या, दि.८ एप्रिल,२०२०, १३ एप्रिल,२०२० आणि ५ मे,२०२० च्या सामान्य परिपत्रकांबरोबर ('एमसीए परिपत्रके') करायचे आहे, मेरिंड लिमिटेड ('कंपनी') ची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा टू–वे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधेद्वारे/इतर गव्य दृक माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') घेण्यात येणार आहे.

कंपनीच्या सभासदांची ६० वी एजीएम मंगळवार, सप्टेंबर २९,२०२० रोजी द्पारी ४.०० वाजता (भारतीय प्रमाप वेळ) दि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांनी पुरविलेल्या व्हीसी सुविधेद्वारे/ ओएव्हीएमद्वारे, एजीएम घेण्याबद्दलच्या नोटिशीत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे. एजीएम नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल एनएसडीएलच्य

www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध राहील.

कंपनी सर्व सभासदांना एजीएमबद्दलच्या नोटिशीत नमूद केलेल्या सर्व ठरावांबाबतचे त्यांचे मत नोंदविण्यासाठी रीमोट ई-मतदानाची तसेच एजीएमदरम्यान ई-मतदानाची सविधा पुरवित आहे. कंपनीने सभासदांना ई-मतदान सविधा परविण्यासाठी नॅशनल सेक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवांची नेमणूक केलेली आहे. एजीएमदरम्यान ई–मतदानासाठीची सुविधा अशा सभासदांना उपलब्ध करून दिली जाईल जे एजीएमला उपस्थित असतील आणि ज्यांनी त्यापूर्वी त्यांचे मतदान केलेले नसेल. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रीमोट ई-मतदानाने त्यांचे मत नोंदविलेले असेल तेसुद्धा एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होऊ शकतील परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा नोंदविता येणार नाही. ई-मतदान गद्धतींचा तपशील आणि ई–मतदान प्रक्रियेबद्दलची माहिती एजीएमच्या नोटीसमध्ये दिली जाईल.

यानुसार, कृपया नोंद घ्यावी की सरकारी अधिकरणांनी कोविड–१९ च्या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे गालन करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कंपनीच्या ६० व्या एजीएममध्ये प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी तरतूद केलेली नाही. जे सभासद व्हीसी सुविधा/ओएव्हीएमद्भारे सभेला हजर असतील त्यांची संख्या कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम १०३ खाली आवश्यक गणसंख्या (कोरम) च्या उद्देशासाठी मोजले जाईल.

एजीएमची नोटीस व त्यासोबत २०१९-२० चा वार्षिक अहवाल फक्त अशाच सभासदांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवला जाईल, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटस ('रजिस्ट्रार') कडे/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत. एमसीए परिपत्रकांनुसार, एजीएमच्या नोटीसच्या आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सभासदाला पाठविल्या जाणार नाहीत. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते यापूर्वीच कंपनीकडे/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत, त्यांना एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार रीमोट ई-मतदानाबद्दलच्या सूचनांचे तसेच एजीएमदरम्यान ई-मतदानाचे पालन करता येईले. ज्या सभासदांनी अजूनही त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली दिलेल्या गद्धतीनुसार गुरूवार, ३ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ५.०० (भारतीय प्रमाण वेळ) पूर्वी ई–मेल पत्ते नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, ज्यामुळे त्यांना एजीएमची नोटीस आणि वार्षिक अहवाल व त्यासोबत मतदान करण्याबद्दलच्या सूचना, रीमोट ई–मतदानासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल व त्यांचे मत नोंदविता येईल

१) डीमॅट भागधारकांसाठी तात्पुरती नोंदणी:

कंपनीच्या ज्या सभासदांनी कंपनीचे डक्रिटी भाग डीमॅट स्वरूपात धारण केलेले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ई–मेल पत्ते नोंदविलेले नाहीत, त्यांनी कृपया त्यांच्या ई–मेल पत्त्यांची तात्पुरती नोंदणी लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे, त्यांच्या www.linkintime.co.in या वेबसाइटवरील इन्वेस्टर सर्विसेस टॅबवरील ई–मेल रजिस्ट्रेशन हेडिंग निवडून https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकवर क्लिक करून करावी आणि तेथे दिल्यानुसार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. सभासदांना विनंती आहे की त्यांनी नाव, डीपीआयडी, क्लाएंट आयडी/पॅन, मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी चे तपशील भरावेत. जर कोणतेही प्रश्न असतील तर सभासद rnt.helpdesk@linkintime.co.in या पत्त्यावर आरटीए यांना ई-मेल पाठव् शकतात.

मागधारकांनी माहिती पाठवल्यानंतर भागधारकाला एक ओटीपी मिळेल जो पडताळणीसाठी त्या लिंकमध्य<mark>े</mark>

२) डीमॅट भागधारकांच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी येथे हे स्पष्ट करण्यात येत आहे की ई-मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सभासदांना विनंती आहे की

तारीख : ३१ ऑगस्ट, २०२०

ठिकाण : मुंबई

त्यांनी डीमॅट होल्डिंग्जच्या संदर्भात त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदवावी आणि त्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंटने निर्देशित केलेली प्रक्रिया पूर्ण करावी.

3) ज्या सभासदांनी प्रत्यक्ष भाग धारण केलेले आहेत त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी : कंपनीच्या ज्या सभासदांनी इक्विटी भाग प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले असतील आणि ज्यांनी

त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी केलेली नसेल ते त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे, त्यांच्या www.linkintime.co.in या वेबसाइटवरील इन्वेस्टर सर्विसेस टॅबवर ई-मेल/बँक रजिस्ट्रेशन हेडिंग निवडून पुढील लिंकवर क्लिक करून करू शकतात https://linkintime.co.in/emailreg/email_register.html आणि तेथे दिलेल्या सूचनांनुसार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. सभासदांना विनंती आहे की त्यांनी नाव, फोलिओ क्रमांक, सर्टिफिकेट क्रमांक, पॅन, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीचा तपशील पुरवावा आणि भाग प्रमाणपत्राची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीइजी फॉरमॅटमध्ये (१ एमबीपर्यंत) अपलोड करावी. जर कोणतेही प्रश्न असतील तर सभासद rnt.helpdesk@linkintime.co.in या पत्त्यावर आरटीए यांना ई-मेल पाठवू शकतात

ागधारकांनी माहिती सादर केल्यानंतर भागधारकाला एक ओटीपी मिळेल. जो पडताळणीसाठी लिंकमध्ये घालणे आवश्यक आहे

ही नोटीस एमसीएच्या लागू असणाऱ्या परिपत्रकांच्या पालनासाठी कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी आणि लाभासाठी जारी करण्यात येत आहे

> बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या आदेशानुसार मेरिंड लिमिटेड साठी

सही / -. डॉ. हुझैफा खोराकीवाला डीन: ०२१९१८७०

कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड

सीआयएन: U74999MH1979PLC021942 टेलिफोन: +९१ २२ २६५३ ४४४४; फॅक्स: +९१ २२ २६५२ ३९०५

र्ड-मेल आयडी: investorrelations@carolinfoservices.com : वेबसाइट: www.carolinfoservices.com कंपनीच्या व्हीसी / ओएव्हीएम (VC/OAVM) द्वारे घेण्यात येणाऱ्या ४० व्या

वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दलची माहिती

यादारे कळविण्यात येत आहे की कोविड–१९ महामारीच्या उद्रेकाचा विचार करून, ('एजीएम'/ 'सभा' कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू असणाऱ्या तरतृदींच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या पालनानुसार ज्यांचे वाचन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने जारी केलेल्या. दि.८ एप्रिल.२०२०. १३ एप्रिल.२०२० आणि ५ मे , २०२० च्या सामान्य परिपत्रकांबरोबर ('एमसीए परिपत्रके') करायचे आहे , कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड ('कंपनी') ची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ट-वे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी' सुविधेद्वारे / इतर श्राव्य दृक माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') घेण्यात येणार आहे.

कंपनीच्या सभासदांची ४० वी एजीएम मंगळवार, सप्टेंबर २९,२०२० रोजी द्पारी २.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) दि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यॉनी पुरविलेल्या व्हीसी सुविधेद्वारे/ ओएव्हीएमदारे, एजीएम घेण्याबद्दलच्या नोटिशीत नमद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे. एजीएम नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९–२० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटव www.carolinfoservices.com येथे आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर

कंपनी सर्व सभासदांना एजीएमबद्दलच्या नोटिशीत नमूद केलेल्या सर्व ठरावांबाबतचे त्यांचे मत नोंदविण्यासाठी रीमोट ई–मतदानाची तसेच एजीएमदरम्यान ई–मतदानाची सुविधा पुरवित आहे. कंपनीने प्रभासदांना ई–मतदान सुविधा पुरविण्यासाठी दि नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवांची नेमणूक केलेली आहे. एजीएमदरम्यान ई–मतदानासाठीची सुविधा अशा सभासदांना उपलब्ध करून दिली जाईल जे एजीएमला उपस्थित असतील आणि ज्यांनी त्यापर्वी त्यांचे मतदान केलेले नसेल ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रीमोट ई-मतदानाने त्यांचे मत नोंदविलेले असेल तेसद्धा एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्भारे सहभागी होऊ शकतील परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा नोंदविता येणार नाही. ई–मतदान

पद्धतीचा तपशील आणि ई–मतदान प्रक्रियेबद्दलची माहिती एजीएमच्या नोटीसमध्ये दिली जाईल. यानुसार, कुपया नोंद घ्यावी की सरकारी अधिकरणांनी कोविड–१९ च्या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे गलन करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कंपनीच्या ४० व्या एजीएममध्ये प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी तरतूद् केलेली नाही. जे सभासद व्हीसी सुविधा/ओएव्हीएमद्वारे सभेला हजर असतील त्यांची संख्या कंपन्य

कायदा, २०१३ च्या कलम १०३ खाली आवश्यक गणसंख्या (कोरम) च्या उद्देशासाठी मोजले जाईल.

जीएमची नोटीस व त्यासोबत २०१९–२० चा वार्षिक अहवाल फक्त अशाच सभासदांना इलेक्टॉनिक . प्रदतीने पाठवला जाईल. ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे/रजिस्टार अँड टान्स्फर एजंटस ('रजिस्टार' कडे / डिपॉझिटरीजकडे नोंद्रविलेले आहेत. एमसीए परिपत्रकांनसार. एजीएमच्या नोटीसच्या आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सभासदाला पाठविल्या जाणार नाहीत. ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते यापूर्वीच कंपनीकडे / डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत, त्यांना एजीएमच्या नोटीसमध्ये नमुद केल्यानुसार रीमोट ई-मतदानाबद्दलच्या सूचनांचे तसेच एजीएमदरम्यान ई-मतदानाचे पालन करता येईल. ज्या भासदांनी अजूनही त्यांचे ई—मेल पत्ते नोंदविलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली दिलेल्या नद्धतीनुसार गुरूवार, ३ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ५.०० (भारतीय प्रमाण वेळ) पूर्वी ई–मेल पत्ते नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, ज्यामुळे त्यांना एजीएमची नोटीस आणि वार्षिक अहवाल व त्यासोबत मतदान करण्याबद्दलच्या सूचना, रीमोट ई–मतदानासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल व ऱ्यांचे मत नोंदविता येईल

१) डीमॅट भागधारकांसाठी तात्पुरती नोंदणी: कंपनीच्या ज्या सभासदांनी कंपनीचे इक्विटी भाग डीमॅट स्वरूपात धारण केलेले आहेत आणि ज्यांनी त्यांचे

ई–मेल पत्ते नोंदविलेले नाहीत, त्यांनी कृपया त्यांच्या ई–मेल पत्त्यांची तात्पुरती नोंदणी लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे, त्यांच्या www.linkintime.co.in या वेबसाइटवरील इन्वेस्टर सर्विसेस टॅबवरील ई–मेल रजिस्ट्रेशन हेडिंग निवडून https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकवर क्लिक करून करावी आणि तेथे दिल्यानुसार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. सभासदांना विनंती आहे की त्यांनी नाव, डीपीआयडी, क्लाएंट आयडी/पॅन, मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी चे तपशील भरावेत जर कोणतेही प्रश्न असतील तर सभासद rnt.helpdesk@linkintime.co.in या पत्त्यावर आरटीए यांना ई—मेल

नागधारकांनी माहिती पाठवल्यानंतर भागधारकाला एक ओटीपी मिळेल जो पडताळणीसाठी त्या लिंकमध्ये

२) डीमॅट भागधारकांच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी

येथे हे स्पष्ट करण्यात येत आहे की ई–मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सभासदांना विनंती आहे की त्यांनी डीमॅट होल्डिंग्जच्या संदर्भात त्यांच्या ई–मेल पत्त्यांची नोंदणी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदवावी आणि त्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंटने निर्देशित केलेली प्रक्रिया पूर्ण करावी.

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष भाग धारण केलेले आहेत त्यांच्या ई–मेल आयडीची नोंदणी :

कंपनीच्या ज्या सभासदांनी इक्किटी भाग प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले असतील आणि ज्यांनी त्यांच्या ई–मेल पत्त्यांची नोंदणी केलेली नसेल ते त्यांच्या ई–मेल पत्त्यांची नोंदणी लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे, त्यांच्या www.linkintime.co.in या वेबसाइटवरील इन्वेस्टर सर्विसेस टॅबवर ई-मेल/बँक रजिस्ट्रेशन हेडिंग निवडून पुढील लिंकवर क्लिक करून करू शकतात https://linkintime.co.in/emailreg/email_register.html आणि तेथे दिलेल्या सूचनांनुसार नोंदणीची प्रक्रिया पर्ण करू शकतात. सभासदांना विनंती आहे की त्यांनी नाव. फोलिओ क्रमांक. सर्टिफिकेट क्रमांक. पॅन मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीचा तपशील पुरवावा आणि भाग प्रमाणपत्राची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीइजी फॉरमॅटमध्ये (१ एमबीपर्यंत) अपलोड करावी. जर कोणतेही प्रश्न असतील तर सभासद rnt.helpdesk@linkintime.co.in या पत्त्यावर आरटीए यांना ई-मेल पाठवू शकतात.

नागधारकांनी माहिती सादर केल्यानंतर भागधारकाला एक ओटीपी मिळेल, जो पडताळणीसाठी लिंकमध्ये

ही नोटीस एमसीएच्या लागू असणाऱ्या परिपत्रकांच्या पालनासाठी कंपनीच्या सभासदांच्या माहितीसार्ठ आणि लाभासाठी जारी करण्यात येत आहे.

बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या आदेशानस कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड साठी सही/-जीवन मोंडकर अधिकृत अधिकारी

वळत आळखा करानाचा लक्षण

छातीरोगतज्ज्ञ, पुणे

करोनाचा सामना करताना पहिला

खोकला (कोरडा) ही करोनाची सर्वांत जास्त आढळणारी लक्षणे आहेत. पण ताप थोडासा आणि एक दोन दिवसाचा असू शकतो किंवा अनेक दिवस मुक्कामालाही येऊ शकतो. अती तीव्र डोकेदुखी, अंगदुखी किंवा पाय दुखणे (प्रमाणाबाहेर) हे महत्त्वाचे लक्षण मानले पाहिजे. कोरडा खोकला खुप मंडळींना होतो. काही रुग्ण लालसर रंगाचा कफ पडल्याचे सांगतात. ताप आणि अंगदुखी या बरोबर हगवण काहींना त्रास देते. धाप लागणे हे जास्त गंभीर लक्षण मानले पाहिजे. अशा वेळी काय करावे, हे महत्त्वाचे आहे. आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाणार असाल, तर फोन करून त्यांना ताप-खोकला याबद्दल पूर्वसूचना द्यावी. थेट



शारदा क्रॉपकेम लिमिटेड CIN: L51909MH2004PLC145007 विले पार्ले (पश्चिम), मुंबई – 400 056 टेलि. नं.: 022 6678 2800, र्मिलः co.sec@shardaintl.com, वेबसाईटः www.shardacropchem.com

वार्षिक <u>सर्वसाधारण सभा</u>

येथे सचना देण्यात येत आहे की मेसर्स शारदा क्रॉपकेम लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम'/'सभा') बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरंसिंग('व्हिसी')/अन्य दुक श्राव्य माध्यमातून , 'ओएव्हीएम') एजीएम सूचनेत नमूद केलेल्या कामकाजासाठी आयोजित करण्यात आली आहे. सध्याची कोविड–19 महामारी आफ्ती विचारात घेऊन, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए' दिनांक 5 मे 2020 रोजी प्रसारित केलेल्या परिपत्रक क्र 20/2020 सहवाचित दिनांक 8 एप्रिल 2020 रोजीचे परिपत्रक क्र 14/2020 व दिनांक 13 एप्रिल 2020 रोजीचे परिपत्रक क्र 17/2020 (यापुढे सामुदायिकरित्या 'एमसीए परिपत्रके' म्हणून संबोधित) आणि भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्डाद्वारे (सेबी) वितरीत परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी1/ सीआयआर/पी/2020/79 ('सेबी परिपत्रक') 12 मे 2020 यांनुसार कंपनींना सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एका सामायिक ठिकाणी व्हिसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची अनुमती देण्यात आली आहे. कंपनी कायदा 2013 मधील लागू तरतुदी ('कायदा') भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम् 2015 ('सेबी सूचिबद्धता अधिनियम'), उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या अनुपालनार्थ कंपनीच्या सभासदांची एजीएम व्हिसी/ओएव्हीएमद्रारे आयोजित करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०19-२०चे वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमात्-अशा सभासदांना पाठविण्यात येईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.shardacropchem.com</u> येथे आणि बीएसई व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड यांच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि vww.nseindia.com यांसारख्या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवरदेखील उपलब्ध होईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधीच्या सूचना एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात येतील. व्हिसी सुविधा /ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांची गणना कंपनी कायदा 2013 कलम 103 अंतर्गत आवश्यक गणसंख्येमध्ये केली जाईल.

एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ इ मतदान सुविधा ('दूरस्थ इ मतदान') व एजीएम दरम्यान मतदानासाठी इ मतदान करण्याची सुविधा ('इ मतदान') उपलब्ध करून देत आहे. दरस्थ इ मतदान व इ मतदान यासंबंधीची तपशीलवार प्रक्रिया एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात येईल.

इ मतदानासाठी आवश्यक असलेले लॉगीन तपशील एजीएम सचनेमध्ये अशा सभासदांना उपलब्ध

करून दिले जातील ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत. भौतिक स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सभासदांनी किंवा ज्यांनी अद्याप आपले इमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले नाहीत अशा सभासदांनी कृपया कंपनीकडे किंवा आरटीए कडे अनुक्रमे <u>co.sec@shardaintl.com</u> किंवा <u>emeetings@kfintech.com</u> या इमेल पत्त्यांवर मेल पाठवून ते नोंदवावेत. सभासद <u>https://ris.kfintech.com/email_registration</u> याद्वारे आपले

सदर सूचना कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि हितासाठी प्रसारित करण्यात आली

स्थळ: मुंबई दिनांक: 31 ऑगस्ट 2020

इमेल पत्ते व मोबाईल क्र थेट नोंदव शकतात.

जेतकिन गुधका कंपनी सचिव

CMYK

तारीख : ३१ ऑगस्ट, २०२०

ठिकाण : मुंबई